SHREE GLOBAL TRADEFIN LIMITED

Regd. Office: A2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 Tel.022- 62918111 email: sgtl2008@gmail.com CIN: L27100MH1986PLC041252 Website: www.sgtl.in

Date: 24th June, 2023

To. **BSE Limited** The Corporate Relationship Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street.

Mumbai - 400 001

Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Ref: **BSE Scrip Code:** 512463 **BSE Scrip ID** : SHRGLTR

Dear Sir/Madam,

In continuation of our letter dated 21st June, 2023 and Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A and Regulation 47of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose copies of newspaper advertisement published in Business Standard (English- All Edition) and Mumbai Lakshadweep (Marathi) on Saturday, 24th June, 2023, regarding e-voting information for 37th Annual General Meeting of the Company, in compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and MCA General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, MCA General Circular no. 02/2021 dated 13th January, 2021, MCA General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 and MCA General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 SEBI Circular dated 12th May, 2020, SEBI Circular dated 15th January, 2021, SEBI Circular dated 13th May, 2022, SEBI Circular dated 05th January, 2023 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The same is also uploaded on the website of the Company and can be accessed at www.sgtl.in.

You are requested to kindly take a note of the same.

Thanking you, Yours faithfully. For Shree Global Tradefin Limited

Kumari Rachna **Company Secretary**

ACS: 37777

Enclosed: As above

Mandaviya says joint squads formed for risk-based assessment of plants

SOHINI DAS Mumbai, 23 June

mid rising global scrutiny of India-made medicines, Union Health Minister Mansukh Mandaviya on Friday said there were plans to have a self-regulatory body for the pharmaceutical industry.

Stressing that India has a zero-tolerance policy for any sort of quality compromise, Mandaviya said a joint squad of regulators from both states and the Centre had been formed for inspection of plants.

The minister, however, did not divulge further details on the nature and composition of the self-regulatory body. He said the government was industryfriendly, but it did not want to leave any opportunity for anyone to point out flaws in the quality

Speaking at the eighth Quality Forum organised by the Indian Pharmaceutical Alliance, Mandaviya said 150 plants had already been inspected, of which over 70 had been issued show-cause notices and 18 issued closure notices. The regulatory authorities have started risk-based audits of plants.

"If any company's products have a history of failure, then we are auditing these sites. If someone needs handholding, the industry at the regional level should help to improve quality. However, if anyone is callous about quality, they have no right to operate," Mandaviya said.

Speaking to reporters on the sidelines of the event, the minister highlighted that upon receiving complaints from certain regulatory authorities, India had



tested samples of alleged contaminated cough-syrups. "We tried to do a rootcause analysis, and found that one child had diarrhea. Also, not all the samples of the 23 tested were found to be contaminated. This is strange, as if there is a batch failure, all samples from that batch should fail the test," he said, alluding to the Gambia incident where more than 40 children died after allegedly consuming India-manufactured syrups.

After the Covid-19 pandemic, there is a palpable shift in the way every country or continent is trying to secure its supplies of medicines, Mandaviya said.

"We have supplied pharmaceutical products to 150 countries during the pandemic, and vaccines to around 100 countries. Not a single country has complained of substandard quality," he said, adding that now countries were looking for Indian pharma companies who can set that amount in another project,' up manufacturing capacities in their area.

"Indian companies should not miss this opportunity. While we may focus on exports, others may, in the meanwhile, set up local manufacturing plants," he said, adding that several international organisations were now allocating funds for such proliferation of manufacturing footprint.

To boost local manufacturing, the minister said it was now time to think of innovative models of partnership between the industry and government. "The Centre can pick up stake in a special purpose vehicle for a pharma park where the industry as well as the state government also have stakes. Let's say the government brings in ₹1,000 crore for building this plug-and-play infrastructure. Once the park is ready, in about four to five years, the government can sell its equity and exit, and re-invest

Late monsoon slows down urad, arhar, paddy sowing

New Delhi, 23 June

Sowing of kharif crops continued to remain below par due to the slow progress of the southwest monsoon. As a result, acreage under kev pulses, such as urad, arhar, soybean in oilseeds and rice in cereals, saw a drop till the week ended June 23.

Traders and market sources said that till the ideal sowing window is within reach, any delay in planting crops may not cause a big impact in the per hectare yields.

The rains in July and August will hold the key to getting a good harvest. More than the total quantum, it is the distribution and timeliness of the showers that will matter the most. The India Meteorological Department's (IMD's) latest forecast brings some hope.


In its June 23 forecast, the Met department said that conditions are favourable for further advancement of the southwest monsoon over some more parts of Chhattisgarh and remaining parts of Jharkhand and Bihar. It is also progressing to some parts of East Madhya Pradesh, some more parts of Uttar Pradesh and some areas of Uttarakhand during the next two days

It said that conditions are also becoming favourable for further advance of the monsoon over some more parts of Maharashtra, Karnataka and Telangana during the next three-four days.

It added that isolated heavy-to-very-heavy rainfall is likely over East Central and parts of Northwest India during the next five days.

In a significant development, scientists from the International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics (ICRISAT) along with ture production.

LAGGING BEHIND



the Centre's National Food Security Mission (NFSM) are planning to launch an ambitious project aimed at boosting pigeon pea (arhar) vields across the country. The whole gamut of practices to be adopted as part of the project — that also includes seeds — could push up arhar yields across the country by 30 per cent, the scientists claimed.

Arhar dal is one of the most widely consumed pulses in the country but its production is always less than domestic demand, leading to reliance on and Haryana. The key focus imports. In the 2022-23 crop year (July to June), India's arhar dal production was almost 19 per cent less than last year, according to the third advance estimate of agricul-

The project, which was launched on May 29, is set to begin in the upcoming cropping season. It will see collaboration with the Indian Institute of Pulses Research (IIPR), Kanpur, and 12 state agricultural universities. The project will test and promote high-yielding, early-maturing varieties and hybrids across Telangana, Andhra Pradesh, Karnataka. Maharashtra. Madhya Pradesh, Jharkhand, Chhattisgarh, Rajasthan, Bihar, Uttar Pradesh, Punjab, areas of the project include combating pod-borer infestation, stabilising hybrid production. integrating genomics, and reintroducing marker-assisted selection in the breeding process.

Govt may cut import duty, if needed, to cool down wheat prices

The government will not hesitate in using all the options, including reducing import duties, to bring down retail wheat prices. Food Corporation of India (FCI) Chairman Ashok Meena said on Friday.

He said the FCI had a stock of 8.7 million tonnes (mt) of wheat and 29.2 mt of rice after meeting all the requirements of the public distribution system and other schemes to intervene in the market as and when required to cool down retail prices.

The maximum intervention that the FCI has undertaken through open market sales in the past few years hasn't been more than 7 mt in a fiscal year.

"We intend to monitor the retail price of wheat and rice closely and are also opening the portal for disclosure of cereal stocks held by traders Open market sale will continue till the retail price of wheat and rice are not brought under control," Meena said.

India currently imposes around 40 per cent import duty on wheat.

Last week, it imposed a stock holding limit on the commodity and decided to liquidate 1.5 mt of wheat from its inventory to cool down the

The measures, however, haven't had a big impact so far as prices have remained SANJEEB MUKHERJEE

India, Australia may conclude talks for comprehensive trade deal by Dec

New Delhi. 23 June

India and Australia plan to conclude negotiations for a comprehensive trade pact by December, a year after implementing the interim Economic Cooperation and Trade Agreement (ECTA), according to people aware of the matter.

When the ECTA was signed last year, it was decided that the larger idea would be to use the foundation of the interim deal to resume negotiations on the Cooperation Agreement

The new deal will include discussions on deeper market access and outcomes in five goods, services, rules of origin, and government procurement and cooperation.

That apart, a broader trade agreement between India and Australia may include 15 new areas, such as competition policy for small businesses, gen-

more ambitious trade deal or der, innovation, agri-tech, crit- over a period of five years. the Comprehensive Economic ical minerals, sports, and are India, on the other hand, will currently under discussion. Both sides have had three rounds of negotiations.

The fourth round is scheduled for next month. The deal areas, including digital trade, with Australia is crucial since it is among the first developed nations to finalise a trade pact with India.

Under the ECTA, Australia has agreed to eliminate worth Customs duty immediately on 98.3 per cent of traded goods \$19.01 billion during the and on 100 per cent tariff lines same time period.

do away with Customs duties on 40 per cent of products immediately and on 70.3 per cent of tariff lines over a period of 10 years.

During FY23, Australia was India's 13th largest trading partner, with bilateral merchandise trade at \$25.96 billion. India exported goods \$6.95 while imported goods worth The Singareni Collieries Company Limited roment Company) Regd. Office: KOTHAGUDEM- 507101, Telangana.

E-PROCUREMENT TENDER NOTICE
Tenders have been published for the following Services / Material Procurement through
e-procurement platform. For details, please visit https://tender.telangana.gov.in - or https://www.scclmines.com
MIT/Enquiry No. - Description / Subject - Last date and time for Submission of bid(s)
E052300062- Procurement of Steel Casting Alloys and Aluminium Shots required for central work
shop - KGM - 27.06.2023 - 17:00 Hrs. General Manager (Material Procurement)
MIT/Enquiry No. - Description / Subject / Estimated Contract Value - Last date and time.
MMR/CVL/E-MM/T-28/2023-24- Laying of CC road from Kasipet Main road to Gondugudem Village
at Mandamarri area including providing steps in vagu, Dist Mancherial, TS - Rs. 45,11,819' - 30.06.2023 - 4.30 P.M.
General Manager (Mandamarri Area)
PR/2023-24/ADVT/MP/MMR/23

DIPR ND: 385-297/01-AGENGY/ADVI/1/1/2023-221

National Institute for Micro, Small and Medium Enterprises (ni-msme) An Organization of the Ministry of MSME, Gol & ISO 9001:2015 Certified Yousufguda, Hyderabad-500045, Telangana Ph.No. : 040-23633242, 213, www.nimsme.org

National Institute for MSME (ni-msme) invites online (Technical & Financial bids from eligible agencies of repute for providing the services on PAN India basis for the project titled "Appointment of an Agency for Creation and Development of Prompt Payment Code to Promote Culture of Good Payment in MSMEs and Run the Code" through CPP Portal only. Fo The last date for submission of bids online is 14-07-2023.

NOTICE INVITING e-TENDER

Sd/- Admin. & Accounts Officer



SUMIT WOODS LIMITED

CIN: L36101MH1997PLC152192 Registered Office: B - 1101, Express Zone, Diagonally Opp. to Oberoi Mall W.E. Highway, Malad (East), Mumbai – 400097 Tel. No.: +91-022 2874 9966 / 77 | Fax No.: +91-022 2874 3377

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110, and othe applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (the "Act"), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended (the "Management Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations"), Secretarial Standard issued by the Institute of Company Secretaries of India ("Ss-2") each as amended read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular Nos. 02/2021 dated 13th January, 2021 read with Circular No 20/2020 dated 5th May 2020 14/2020 dated 8th April 2020 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31th December, 2020, 10/2021 dated 23th June, 2021 and 20/2021 dated 8th December, 2021, 3/2022 dated 5th May 2022 and 11/2022 dated 28th December 2022, respectively (collectively referred to dated 3" May, 2022 and 1/2022 dated 26" December, 2022, respectively (collectively referred to as "MCA Circulars") and other applicable laws, rules and regulations (including statutory modification or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to

	,	,
Sr. No.	Type of Resolution	Description of Resolution
1		Re-appointment of Mr. Mitaram Jangid (DIN: 00043757) as a Managing Director of the Company for a term of Five consecutive years.
2		Re-appointment of Mr. Bhushan S. Nemlekar (DIN 00043824) as a Whole-Time Director of the Company for a term of Five consecutive years.
3	Special Resolution	Re-appointment of Ms. Pooja Chogle (DIN: 08105139) as a Non-Executive Independent Director of the Company for a term of Five consecutive years.
4	Special Resolution	To Increase the overall maximum managerial remuneration limit

time, the approval of members of Sumit Woods Limited (the "Company") is being sought for the

solution by way of Postal Ballot including e-voting

Members are hereby informed that: 1.The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice only through e-mail as per the ned MCA Circular, on Friday, 23rd June, 2023 to those Members whose email addresses are registered with the company Depositories. Registrar and share Transfer Agent as a physical copy of the Postal Ballot Notice and the postal ballot form and Pre-Paid Business reply

2.The aforesaid Notice along with the explanatory statement is available on the website of the company www.sumitwoods.com and website of the Stock Exchange i.e. NSE www.nseindia.com. Those Members, whose email addresses are not registered, are requested to refer to the

envelope has not been sent to the Member. Hence, the Members are required to communicate

their assent or dissent only through the remote e-voting system. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing the remote e-voting

for remote e-voting are enumerated in the postal ballot notice. 3. The Cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of Members to cast their vote through a remote e-voting facility is **Friday, 16th June, 2023.** The Members who the Register of Members or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date shall only be entitled to avail of the remote e-voting facility

A-The Remote e-voting period commences from Monday, 26th June, 2023 at 9:00 A.M. and ends on Tuesday, 25th July, 2023 at 5:00 P.M. The Voting by electronic means shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on the resolution is cast by a Member, they shall not be wed to change it subsequently or cast their vote again. The Notes to the Postal Ballot Notice specify the detailed procedure/ instruction for remote e-voting

5. The Board of Directors of the Company has appointed M/s. SCP & Co., Practicing Compan

6. The result of the Postal Ballot shall be declared on or before 27th July, 2023 (Tuesday) by placing the same on the website of the Company and e-voting agency. The results shall also be communicated to the NSE simultaneously.

7.In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.as dl.com or call on : 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in 8.In case of any queries related to Postal Ballot Notice or in case any member whose nam appears in register of members/list of beneficial owner as on cut off date, has not received the postal ballot notice, he/she may write to cs@su



Date : June, 23, 2023

Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of the property of the prof duplicate certificate(s).

Folio No. Name / Joint Names Shares Certificate Nos. Distinctive Nos.

No.				From - To	From - To
1	309079	Balraj Devraj Behal	50	31807-807	915851-900
			8	95357-357	6955879-886
			5	415227-227	15729544-548
			91	801052-053	19330647-737
			28	2094527-527	41645148-175
			92	4728206-210	77715325-416
			18	58472491-491	1625519138-155
			377	66657345-345	6874773992-368
2	34114102	Devendra Pranlal Mehta	20	4386774-774	70944779-798
			9	7509675-676	147214560-568
			100	11720393-394	213757927-026
			110	14926225-227	397100350-459
			239	51711779-784	1188718067-305
			63	58275437-437	1617128360-422
3	52394350	Jagan Devjiram Sharma	250	66588432-432	6867433429-678
		Smt Lilavati Jagan Sharma			
4	5208840	Jayashree Somkant Karnik	318	62633877-877	2220170035-352
		Vikas Somkant Karnik			
		Shobha Somkant Karnik			
5	1643126	Mary Jacob	36	11347207-207	204161128-163
		Mathew Jacob	36	51262285-286	1174266033-068
			72	62444616-616	2206226808-879
			144	66696848-848	6879093042-185
6	84977004	Pitchaiah Krishna Kumar	28	52858690-691	1240716780-807
		Vadlamudi	57	53538110-111	1252926048-104
			85	53722019-021	1258595250-334
			20	59700357-357	69283199-218
			6	59700358-358	257299811-816
			2	59700359-360	331398837-838
			18	59700361-361	149794562-579
			40	59700362-362	188367260-299
			25	59700363-363	260542612-636
			2	59700364-365	331556694-695
			- 1	59700366-366	257299818-818
			- 1	59700367-367	331147019-019
			55	59700368-370	469973450-504
7	9628908	Purshottam G Peswani	140	12278015-017	254315545-684
			40	13244764-764	291269155-194
			20	54797371-371	1327612604-623
			200	62653636-636	2223754249-448
8	4580583	Rajesh V Patel	257	62542771-771	2213759684-940
9	52073162	Shardaben Mohngar	80	62314945-945	2193468768-847
		Meghnathi	160	66539934-934	6863909098-257
10	9616632	V S Venkataramani	200	5732511-511	109674809-008
		Sudha Venkataramani	90	8028247-248	161765300-389
			58	12273920-921	254155935-992
			348	54825675-682	1328881407-754
Ш	15093064	Yvette De Souza	50	35158-158	1083401-450
		Ceara De Souza	30	5466016-017	88808407-436
			36	6744936-937	140205952-987
			116	51570380-382	1183090050-165
			63	58269193-193	1616836531-593
			295	62391559-559	2200389174-468

Total 5179 The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way Any person(s) who has I have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agent viz. "KFin Technologies Limited" Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice failing which, the Company will proceed to issue letter(s) of confirmation in lieu of duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities

> Savithri Parekh Company Secretary and Compliance Officer

590 66641053-053 6872608397-986

swelect

SWELECT ENERGY SYSTEMS LIMITED

CIN: L93090TN1994PLC028578
Registered Office: 'SWELECT HOUSE', No.5, Sir P.S.Sivasamy Salai Mylanore, Chennai-600 004, Tel: +91 44 24993266, Fax: +91 44 24995179

NOTICE OF 28th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that 28th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio /isual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the ecurities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 28th December 2022 (10/2022) and Circular dated 5th January 2023 SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4) issued by the Securities and Exchange Board of India , which allowed companies to hold AGM through VC / OAVM without the physical presence of the Members at a commor

Accordingly, the Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, July 26, 2023 at 3:30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") provided by the Central Depository Services (India) Limited (CDSL) to transact the businesses as set out in the Notice of the 28th AGM dated 29.5.2023.

The electronic copy of the Annual Report for the year 2022 - 2023 along with the notice of AGM will be made available on the website of the Company at www.swelectes.com and on the websites of the stock exchanges where the securities of the Company are listed i.e www.nseindia.com and www.bseindia.com and also will be available on the website of CDSL at www.evotingindia.com.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM ONLY the details of which will be provided by the Company in the Notice of AGM Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the AGM of the Company in person. Members attending the neeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM and the Annual Report will be sent electronically to those members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agents (RTA)/Depository Participants (DPs). However, as per circular No.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13.5.2022 issued by SEBI the Company shall send hard copy of ful Annual Report to only those shareholders who request for the same Members who have not yet registered their email addresses are requested to register their email addresses with respective depositor participant(s) in case of demat shares and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with Company's RTA Cameo Corporate Services Limited, Subramaniar Building, No.1, Club House Road, near Spencers Signal, Anna Salai Royapettah, Chennai, Tamil Nadu-600002 by submitting the Form ISR-1 which may be downloaded from the Company's website a https://swelectes.com/wp-content/uploads/2023/05/FORMS-TO-UPDATE-INVESTORS-DETAILS-1.pdf. The members of the Company may also update their email addresses/Mobile numbers a https://investors.cameoindia.com.

Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions: in case of Physical Holding, submit the above said Form ISR-1 and other relevan documents with Registrar and Transfer Agent of the Company at their address as mentioned above. Members holding shares in demat form are requested to update their bank account details with their respective

The Company is pleased to provide remote e-voting facility of CDSL to al its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting system during the Meeting. Detailed procedures for remote e-voting before/during the AGM will be available in the Notice of

In case of any query, the members of the Company may contact the Company/RTA (murali@cameoindia.com or investor@ cameoindia.com Ph.: 044-28460390)

for SWELECT ENERGY SYSTEMS LIMITED

R. Sathishkumar Place : Chennai

SHREE GLOBAL TRADEFIN LIMITED

Regd. Office: A2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 Tel.022- 62918111 email : sgtl2008@gmail.com CIN : L27100MH1986PLC041252 Website : www.sgtl.in

NOTICE OF THE 37TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

The 37th Annual General Meeting ("AGM") of Shree Global Tradefin Limited ("the Company") will be The 37" Annual General weeling (AGM) of Stribe Global Tradelin Limited (tine Company) will be held on Tuesday, 18th July, 2023 at 11:00 a.m. IST, through Video Conferencing ("VC") / Othe Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice calling the AGM. I ompliance with all the applicable provisions of the Companies Act 2013 ("the Act") read with the MC Compariace with a mine applicable provisions of the Compariace 2015 the April 2015 of the April 2015 o 2021 dated 13th January, 2021, MCA General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 and MCA General Circular No. 102/2022 dated 05th May, 2022 and by the General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") SEBI Circular dated 12th May, 2020, SEBI Circular dated 15t January, 2021, SEB Circular dated 13th May, 2022 and SEB Circular No. SEBI/HO/CFDI/PoD-2/P CIR/2023/4 dated January 05, 2023, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI" (collectively referred as "relevant circulars"), and the SEBI (Listing Obligations and Di Requirements) Regulation, 2015 ("SEBI LODR"), the AGM of the Company, is being co

In the compliance with the relevant circulars, the Notice of the AGM along-with the Annual Report for F.Y. 2022-2023 has been sent only through electronic mode to all the members of the Company whose email addresses registered with the Depository Participant(s). The aforesaid documents a also available on the Company's website at www.gttin, websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and website of the CDSL at www.evotingindia.com. In compliance with the Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management an

hrough VC/OAVM facility, without physical presence of the Members of the Company

Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI LODR Members holding shares in physical and dematerialized form, as on the cut-off date **Tuesday** 11TH July 2023 may cast their votes electronically on the business as set forth in the Notice through ne electronic voting system of CDSL ("the remote e-voting"). All the Members hereby informed the

- The Business as set forth in the Notice of the AGM will be transacted through voting by electroni
- The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or through e-votin system at the AGM shall be Tuesday, 11th July, 2023;
- The remote e-voting shall commence on Friday, 14th July, 2023 at 09:00 A.M IST; The remote e-voting shall end on Monday, 17th July, 2023 at 05:00 P.M IST;
- Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail ID's and any person who acquires the shares of the Company and becomes a member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e., Tuesday, 11th July, 202 may obtain the log-in ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com wever, if the person is already registered with CDSL for e-voting then the existing USER ID
- and password can be used for casting their vote; Members may note that:

lace: Mumba Date: 23rd June, 2023

- a) The remote e-voting shall be disabled by CDSL beyond 05:00 P.M. IST on Monday, 17th July 2023 and once the votes on the resolution is cast by the Member, the Member shall not be able to change it subsequently:
- b) The Members who have cast their vote by remote e-voting prior to AGM may participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote on suct resolution(s) again;
- The facility for e-voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC/OAVM facility, who have not cast their vote on the resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible vot through the e-voting system at the AGM;
- Only persons whose name are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM; and
- The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in th paid-up equity share capital of the Company as on Tuesday, 11th July, 2023 being the cut-off date for this purpose.
- vii. Details of the process/ method of casting votes by Members are included in the AGM Notice viii. In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQ's) and e-voting use manual available at the help section of www.evotingindia.com or you may write an email t helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800225533 or write to the Compan

etary at the email id sgtl2008@gmail.com

- Members holding shares in physical mode are requested to register/update their email ID's with the Company and also update your Bank account mandate for receipt of Dividend in prescribe Form ISR-1 with the Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company i.e., Bigshar Services Private Limited. The Company has sent letters for furnishing the details as required under SEBI circulars Circ. No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023 Norms for updation are also available at the website of the Company at www.sgtl.in Member holding shares in demat mode may register their email ID's/update Bank Account mandate b contacting their respective Depository Participant ("DP").
- In case of any grievances connected with facility for voting by electronic means please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited ("CDSL"), A wind 25th floor, Marathon Futurex, Maftlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumba 400013 or send an email id to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800225533 or may write to the Company Secretary at the email ID sgtl2008@gmail.com
- Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and applicable provision of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, Jul

12th, 2023 to Tuesday, July 18th, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM. he voting results of the AGM along with the Scrutinizer's Report will be declared as per the statuton melines and will also be posted on the website of the Company i.e., www.sgtl.in, stock exchange e., www.bseindia.com

For Shree Global Tradefin Limite

Kumari Rachna Company Secretary ACS 37777







Date : June 23, 2023

अर्जदार

जाब देणार

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड

सीआयएन : एल२७१००एमएच१९८६पीएलसी०४१२५२ नौंदणीकृत कार्यालयः ए२, २रा मजला, मध् इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३.

दूरध्वनी: ०२२-६२९१८११, वेबसाइट: www.sgtl.in; ईमेल आयडी: sgtl2008@gmail.com ३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-वोर्टिंग माहितीची सूचना

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड **(कंपनी)** ची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १८ जुलै, २०२: रोजी स.११:०० वा. भाप्रवे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे म्हणड् एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमृद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल दि.०८ एप्रिल २०२० रोजीच्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० सहवाचिता कंपनी कायदा २०१३ (अधिनियम च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन करून, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० सर्वेसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, १४ डिसेंबर २०२१ रोजी सर्वेसाधारण परिपत्रव क्र. २१/२०२१ आणि सामान्य परिपत्रक क्रमांक २/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ आणि सहकार मंत्रालयाने जार्र केलेली इतर लागू परिपत्रके (एमसीए) आणि परिपत्रक क्रमांक सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर, पी१/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० आणि परिपत्रक क्रमांक सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर, पी१/२०२०/६२ दिनांक १३ मे, २०२२ रोजी जारी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (एकतितर्पण संबंधित परिपत्रक म्हणून संवर्धित) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ (सेबी एलओडीआर), कंपनीची एजीएम, कंपनीच्या सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हीसी/ओएव्हीए सविधेद्वारे आयोजित केली जात आहे.

. संबंधित परिपत्रकांचे पालन करताना, वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना वित्तीय वर्ष २०२२-२०२३ फत्त इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे कंपनीच्या सर्व सदस्यांना पाठवले गेले आहे ज्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत आहेत. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या www.sgtl.in वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, म्हणजे बीएसई लिमिटेडwww.bseindia.com वर आणि सीडीएसएल च्या www.evotingindia.com वर देखील

वेळोवेळी सुधारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० आणि सेबी एलओडीआर च नियम ४४ सहवाचिता कायद्याच्या कलम १०८ चे पालन करून, वास्तविक आणि डिमॅट स्वरूपात भागधारणा असण नदस्य, निश्चित तारीख **मंगळवार, ११ जुलै, २०२३ रोजी** सीडीएसएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (**रिमोट** . गांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. सर्व सभासदांना येथे कळविण्य

- एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विचार विमर्श केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे के
- एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यास नेश्चित तारीख **मंगळवार, ११ जुलै, २०२३** असेल;
- रिमोट ई-वोटिंग शुक्रवार, १४ जुलै, २०२३ रोजी स.०९:०० वा. भाप्रवे सुरू होईल;
- रिमोट ई-व्होटिंग सोमवार, १७ जुलै २०२३ रोजी सायं. ५:०० वा. भाप्रवे संपेल;
- ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरूपात भागधारणा घेतली असल्यास किंवा ज्यांनी त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकत केलेला नाही आणि ज्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर सभास झाले आणि निश्चित तारखेनुसार भागधारणा घेतली, म्हणजे **मंगळवार, ११ जुलै, २०२३ रोजी** त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात तथापि, जर व्यक्ती आधीच सीडीएसएलमध्ये नोंदणीकृत असेल तर ई-व्होटिंग नंतर विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड त्यांचा मत देण्यासाठी वापरला जाऊ शकतो;
- सभासदांनी हे लक्षात घ्यावे की:
- अ) रिमोट ई-वोटिंग सीडीएसएल द्वारे सोमवार, १७ जुलै, २०२३ रोजी सायं.०५:०० वा.भाप्रवे नंतर अक्षम केले जाईल आणि सभासदाने ठरावावर मत दिल्यानंतर, सभासद नंतर त्यात बदल करू शकणार नाही; ब) ज्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये सहभाग घेऊँ शकतात परंतु त्यांना अशा ठरावांवर पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असण
- क) एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य व्हीसी ओएन्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असतील, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावावर आपले म दिले नाही आणि अन्यथा त्यांना असे केल्याने प्रतिबंधित केले जाणार नाही, एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे
- ड) ज्या व्यक्तींचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीम कट ऑफ तारखेला नोंदवलेले असेल त्यांनाच एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सविध मिळण्याचा हक असेल; आणि
- ई) मंगळवार, ११ जुलै, २०२३ रोजी या उद्देशासाठी कट ऑफ तारीख असल्याने सदस्यांचे मतदानाचे अधिका कंपनीच्या भरणा केलेल्या इकिटी भाग भांडवलात त्यांच्याकडे असलेल्या इकिटी रोअर्सच्या प्रमाणात असतील सभासदांच्या मते देण्याच्या प्रक्रियेचा/पद्धतीचा तपशील एजीएम सूचनेमध्ये समाविष्ट केला आहे.
- काही शंका असल्यास, तुम्ही www.evotingindia.com च्या मदत विभागात उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिह शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८००२२५५३ येथे संपर्क साधू शकता किंवा कंपनी सचिवांना sgtl2008@gmail.com या ईमेल आयडीवर लिहा.
- वास्तविक स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचा ईमेल आयडी कंपनीक नोंदणी/अपडेट करावा आणि कंपनीच्या निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) सोबत विहित फॉर्म आयएसआर-१ मध्ये लाभांश मिळण्यासाठी तुमचे बँक खाते आदेश देखील अपडेट करावेत. अर्थात बिगशेअर . सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीने सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी-पीओडी१/पी, सीआयआर/२०२३/३७ दिनांक १६ मार्च २०२३ अंतर्गत आवश्यक तपशील सादर करण्यासाठी पत्रे पाठव आहेत. अपडेट्साठीचे नियम कंपनीच्या www.sgtl.in या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत ज्यांनी इसेंट स्वरूपात भागधारणा घेतल्यास ते त्यांच्या संबंधित डियाँझिटरी सहभागीदाराशी संपर्क साधून त्यांचा ईमेल आयडी/ अपडेट बँक खाते आदेश नोंदवू शकतात.
- . इलेक्टॉनिक माध्यमातन मतदान करण्याच्या सविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास कपया श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५ वा मजला, मरेथॉन फ्यूचरेक्स, मपतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई- ४०००१३ यांच्याशी संपर्क साधा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल आयडी पाठवा किंवा टोल फ्री क्रमांक १८००२२५५३३ वर कॉल करा किंवा कंपनी सचिवांना ईमेल आयडी sgtl2008@gmail.com वर लिह् शकता.
- १९. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायसॅंट्स) नियम, २०१५ च्या लागु तरतुरी आणि कंपनीची भाग हस्तांतरण पुस्तक बुधवार, १२ जुलै २०२३ ते मंगळवार, १८ जुलै २०२३ (दोन्हीं दिवस

जीएमचे मतदान परिणाम तपासनीसांच्या अहवालासह वैधानिक कालमर्यादेनुसार घोषित केले जातील आणि कंपनीच्या . वेबसाइटवर देखील पोस्ट केले जातील, म्हणजे, www.sqtl.in, स्टॉक एक्सचेंज अर्थात www.bseindia.com

ठिकाण : मुंबई दिनांक : २३ जून, २०२३

रत्नागिरी जिल्ह्यात १००० तात्पुरते शिक्षक नेमण्याचा निर्णय - उदय सामंत

रत्नागिरी, दि.२३ ६२७ रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त न्यायालयीन भरती खटल्यामुळे थांबली आहे. मात्र मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी सुमारे १००० तात्पुरते शिक्षक नेमण्यात येतील. भरतीही केली पातळीवरच जाईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यातील

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आधीच शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. त्यात या जिल्हा बदलीमुळे रिक्त जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिक्षक भरतीबाबत न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. त्यामुळे भरती थांबली असली तरी शिक्षण नये, यासाठी ७०० ते 3000 तात्पुरते शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client Mr. Chunilal Kesaj Choudhary intent to purchase the residential premise more particularly described in the schedule here under written from 1) Mr. Sebastian Joseph D'souza (self) 50%

share. (2) Mr. Sebastian Joseph D'souza as husband legal heir having 25% share. (2

Mr. Shaun Sebastian D'souza as a Son legal heir having 25% share being the only One legal heir of Mrs. Sunita Sebastian D'souza during her life time as per the law by which she was being governed at the time of her death.

Mrs. Sunita Sebastian D'souza And Mr. Sebastian Joseph D'souza had entered in to

Agreement for Sale dated 1st March 2018 Registered with sub registrar of assurance at Bandra under serial No. BDR4-2050-2018 for purchase of the Said residentia apartment more particularly described in the schedule hereunder written with SHIVALIK VENTURES Pvt.Ltd. And Gajraj Developers. She died intestate on 27-06-

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office at Mumbai within 10 days from the date hereof, failing

which the said sale will be completed, without any reference to such claim and the

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

(DESCRIPTION OF THE RESIDENTIAL APARTMENT) ALL That residential premises bearing No. 806, admeasuring 291 sq.ft. of carpet are

on 8th Floor in A Wing of building to be known as Prabhat Darshan Being constructe on property bearing CTS Nos. 255, 255/1 to 255/36, CTS No. 256, 256/1 to 24 and CTs No. 257 and 257/1 to 7, of Village Bandra-East, Taluka Andheri, Mumbai Sub-urbai

District and and situated at Jawahar Nagar, Opp. Railway Bridge, Khar-East, Mumba

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) श्रीमती गिता जगदीश ठक्कर आणि (२) श्री. केवल **जगदीश ठक्कर** हे **श्री. जगदीश डुंगरशी ठक्कर** यांचे वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी असून

रकत्रित निवासी स्थान ७१-ए, १ला मजला, इंद्रायणी, शहिद हेमु कलानी मार्ग, स्वामी

वेवेकानंद हायस्कुलजवळ, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई-४०००७१ (संयुक्तपणे मालक)

जमीन प्लॉट क्र.७१/ए, क्षेत्रफळ ३३०.५० चौ.यार्डस् किंवा सरासरी, २७६.३३ चौ.मी.

तीटीएस क्र.२०७ चा स्थापित भाग, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई (सदर जमीन) तसेच

त्यावरील संरचनाचे माझे अशिलांना विकास अधिकार प्राप्त करण्याची इच्छा असून त्यांनी

<mark>श्रीमती गिता जगदीश ठक्कर</mark> या सिंधी एमीग्रन्टस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

चेंब्र, मुंबई-४०००७१ (सोसायटी) या सोसायटीच्या नोंदणीकृत सदस्या आहेत आणि सदर

जमीन वाटपा संदर्भात सोसायटीच्या भांडवलातील भागप्रमाणपत्र २१० अंतर्गत धारण अनुक्रमांक

२०९१ ते २१०० (दोन्हीसह) धारक रु.५०/– (रुपये पन्नास प्रत्येकी) चे १० (दहा) सर्वसाधारण

९) सदर इंद्रायणी हाऊस म्हणून ज्ञात इमारतीमध्ये तळ + एक वरील मजला (इमारत) आणि

२) सुमारे २५० चौ.फु. क्षेत्रफळ असलेले मोकळ्या टेरेससह इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील

. सुमारे ५५० चौ.फु. क्षेत्रफळाचे निवासी फ्लॅटचे मालक आहेत. इमारतीचा काही भाग व गॅरेज

सदर जमीन, सदर शेअर्स, इमारत व गॅरेज यापुढे संयुक्तपणे सदर मालमत्ता म्हणून संदर्भीत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता/सदर शेअर्स किंवा भागावर विक्री, अदलाबदल, करारनामा,

कंत्राट, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, वहिवाट, मालकी हक्क, वारसा हक्क, परिरक्षा, कायदेशीर हक्क, निवास अधिकार, वहिवाट अधिकार, मृत्युपत्र किंवा अन्य इतर प्रकारे भाडेपट्टाधारकांचे धारणाधिकारबाबत कोणताही दावा असल्यास त्यांनी ते लेखी

१४ (चौदा) दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा असे दावा आणि/किंवा आक्षेप त्याग किंवा

अधिकाराची चौकशी करण्याचे मला निर्देश दिले आहेत.

मालकांनी आमच्या अशिलांकडे असे प्रस्तुत केले आहे की:

शेअर्सच्या धारक आहे.

१८० चौ.फ्. क्षेत्रफळाचे गॅरेज आहे

. तृतीय पक्षकारांच्या वहिवाटीमध्ये आहे.

स्थगित केले आहेत असे समजले जाईल

MUSTAKIM V. AHMED (ADVOCATE Shop No. 2, Nagarwala Colony, Poddar Road

Malad East, Mumbai 40009

इतर जिल्ह्यात अशा तात्पुरत्या शिक्षकांना पाच हजार मानधन दिले रत्नागिरी जिल्ह्यात अशा शिक्षकांना ९ हजार रूपये मानधन दिले जाणार आहे.

शेअर्स हरवल्याची सूचना टाटा मोटर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: बॉम्बे हाऊस २४, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट,

मुंबई, महाराष्ट्र -४००००१. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभूतींचे प्रमाणपः हरवले/गहाळ झाले आहेत आणि कंपनीला या ऐवजी द्य्यम भागप्रमाणपत्र वितर

जर कोणा व्यक्तीस खालील शेअर्सबाबत कोणताही दावा असल्यास त्यांनी कंपनी दिणीकृत कार्यालयात आजच्या तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे

फोलिओ भागांची संख्या (रु.२/- द.मु.) तनुजा डेम्बला व ईश्टी३००५९९२ ७७१११०१ १५८० ७८१७

ठिकाणः मुंबई दिनांकः २४.०६.२०२३ तनुजा डेम्बला, सोनिया डेम्बल (अर्जदाराचे नाव

नमुना क्र.आयएनसी-२५ए पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ चे कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

मे. पेट स्टॉक ब्रोकर्स लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय, ३२३, ३रा मजला, पंचरत्न इमारत, ऑपेरा हाऊस, चर्नी रोड, मुंबई-४००००४, अर्जदार. सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **१९ जून, २०२३** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सुचना प्रकाशन तारखेपासन १४ दिवसाँच्या आत संबंधित क्षेत्रिय संचालक, (एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२) यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद केलेल्या त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

अर्जदारांच्या वतीने व करिता ठिकाण: मंबर्ड दिनांक: १९ जून, २०२३ श्री. रितेश विजय वकील डीआयएन:00१५३३२५ पत्ता: ३२३, ३रा मजला, पंचरत्न इमारत, ऑपेरा हाऊस, चर्नी रोड, मुंबई-४००००४.

नमना ब जाहीर अधिसूचना (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी (लिक्वीडेशन प्रोसेस) रेग्यूलेशन्स, २०१६ चे नियम १२ अन्वये

अ.क्र	तपशील	वर्णन
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	अथर्वा मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड
7	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	08.88.7084
æ	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक – मुंबई
Х	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्योदित दायित्व ओळख क्रमांक	यु७४९००एमएच२०९५पीटीसी२६९७५६
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	१०२, ए विंग, बोन्झर ॲव्हेन्यु कोहौसो., कात्रप रोड, हत्ती बंगलाजवळ, जुना पेट्रोल पंप, बदलापूर (पुर्व), ठाणे-४२१५०३.
ξ	अपतदारी ठराव प्रक्रिया समाप्ती तारीख	१२.0६.२0२३
b	कॉर्पोरेट ऋणकोंची परिसमापन प्रारंभ तारीख	१२.०६.२०२३ प्राप्त आदेश : २२.०६.२०२३
۷	परिसमापक म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	उद्य श्रीराम साक्रीकर आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१२३०/२०१८- २०१९/११९२७
9	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे परिसमापकाचे पत्ता व ई-मेल	३०३, राहुल विहार, ए, लेन क्र.८, डहाणुकर कॉलनी, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र–४११०३८. ई–मेल: ipudaysakrikar@gmail.com
90	परिसमापकासह पत्रव्यवहाराकरिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	३०३, राहुल बिहार, ए, लेन क्र.८, डहाणुकर कॉलनी, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र-४११०३८. इं-मेल: ipudaysakrikar@gmail.com atharvaliquidator@gmail.com (विशेष प्रक्रिया)

११ दावा सादर करण्याची अंतिम तारीख २२.०७.२०२३ येथे सचना देण्यात येत आहे की. दिनांक १२.०६.२०२३ रोजी (प्राप्त आदेशाची तारीख: २२.०६.२०२३) **अथर्वा मेटल्स प्रायव्हे** लेमिटेडच्या परिसमापन प्रारंभाचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ यांनी दिला आहे. अथर्वा मेटल्स प्रायवहेट लिमिटेडच्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये नमुद पत्चावर परिसमापकाकशे २२.०७.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे.

आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर धनकोंनी त्यांच्या दाव्याचे गुरावे व्यक्तिश:, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. डाव्याचे चकीचे किंवा फसवे परावे सादर केल्यास दंडात्मक कारवार्ड केली जाईल

.. तर भागधारकांनी परिसमापन प्रक्रिये दरम्यान त्यांचे दावा सादर न केल्यास अशा भागधारकांद्वारे कॉर्पोरेट अपतदारी ठराव प्रक्रिये दरम्यान सादर केलेले दावा इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन २०१६ अंतर्गत सादर केले जावे जे कलम ३८ अन्वये सादर केल्याचे समजले जाईल. । रिसमापकाचे नाव व स्वाक्षरी: उदय श्रीराम साक्रीकर

आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१२३०/२०१८-२०१९/१९९२७ एएफए वैधता: २७.१०.२०२३

दिनांक: २४.०६.२०२३

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित लि., मुंबई ११२ . सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, लाल बहादर मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

जाहीर नोटीस

Assistant Registrar Co-op Societies Recoverty, Ghatkopar (W) Gen. Outward No. 1268 Date 2210612023 ाणेशप्रसाद सहकारी पतपेढी मर्या. मंबर्ड. गाळा नं. १, काशिनाथ गडाख पाटील चाळ, आर. बी. कदम मार्ग, सिद्धी गणेश मंदिरासमोर,

काजुपाडा भटवाडी, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८४ फोन नं. ९३७२७५७४५८.

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस ग्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता प्पलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ७/०७/२०२३ रोजी दपारी ३.३० वाजता आपण स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत य कार्यालयात हजर राहन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी हजर न राहिल्यास तमच्या ौरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, गची आपण नोंद घ्यावी.

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्र.	दावा रक्कम रु.	जाब देणार क्र
۶.	श्री. लह् त्रिंबक अंगारखे	२०/०५/२०२३	३१८	८२,२५४	8
۲.	श्री. भालचंद्र प्रकाश धामापुरकर	२०/०५/२०२३	३१८	८२,२५४	2
₹.	श्री. सतीष/सतीश सखाराम जाधव	२०/०५/२०२३	३१८	८२,२५४	ş
٧.	श्री. गणेश कृष्णा औटी	२०/०५/२०२३	३१९	१,००,२२५	१
ч.	श्री. उत्तम बाबु काणे	२०/०५/२०२३	३१९	१,००,२२५	2
ξ.	श्री. धोंडीभाई कारभारी घंगाळे	२०/०५/२०२३	३१९	१,००,२२५	ş
9.	श्री. सुनिल शिवाजी वाघमारे	२०/०५/२०२३	370	१,१५.१८१	१
८.	श्री. जितेंद्र प्रल्हाद माने	२०/०५/२०२३	370	१,१५.१८१	2
۶.	श्री. आरीफ मोइनुद्दीन शेख	२०/०५/२०२३	370	१,१५.१८१	ş
१०.	श्री. प्रकाश जयराम कदम	२०/०५/२०२३	३२१	५१,३६१	१
११.	श्री. अजित रामदास कदम	२०/०५/२०२३	३२१	५१,३६१	2
१२.	श्री. वैशाली चंद्रकांत जाधव	२०/०५/२०२३	३२१	५१,३६१	ş
१३.	श्री. सुनिल रामचंद्र कुळये	२०/०५/२०२३	322	४३,७२८	१
१४.	श्री. राजेश भिकाजी साळवी	२०/०५/२०२३	322	४३,७२८	2
१५.	श्री. अशोक रंगनाथ गवळी	२०/०५/२०२३	३२२	४३,७२८	ş
१६.	श्री. हनुमंत वसंत मुटके	२०/०५/२०२३	328	९५,५७०	१
१७.	श्री. अमोल अशोक शेटे	२०/०५/२०२३	328	९५,५७०	2
१८.	श्री. रघुनाथ रामदास काळे	२०/०५/२०२३	328	९५,५७०	ş
१९.	श्री. प्रभाकर संभाजी रुपनर	२०/०५/२०२३	३२५	८६,२०९	१
२०.	श्री. विनायक दगडू लेंगरे	२०/०५/२०२३	३२५	८६,२०९	2
२१.	श्री. सिद्धार्थ जोतीराम कांबळे	२०/०५/२०२३	३२५	८६,२०९	æ
२२.	श्री. सुरेश देऊ इरमल	२०/०५/२०२३	३२६	६६,०३८	8
२३	श्री. एलिअस रॉबिन गुडेकर	२०/०५/२०२३	३२६	६६,०३८	2
२४.	श्री. सुरेश नारायण पाटील / श्रीमती. यशोदा सुरेश पाटील	२०/०५/२०२३	३२६	६६,०३८	ş
२५.	श्री. प्रकाश विश्राम इरमल	२०/०५/२०२३	३२६	६६,०३८	Х
२६.	श्री. श्रीकांत बाबाजी पटाडे	२०/०५/२०२३	३२७	७१,६१५	१
२७.	श्री. नवनाथ रखमाजी कारले	२०/०५/२०२३	३२७	७१,६१५	2
२८.	श्री. संदिप दत्तात्रय पटाडे	२०/०५/२०२३	३२७	७१,६१५	æ
२९.	श्री. महेश किसन जाधव	२०/०५/२०२३	३२८	५२,६६०	8
₹0.	श्री. संगिता अनिल जाधव	२०/०५/२०२३	३२८	५२,६६०	2
३१.	श्री. सुधाकर प्रेमचंद शर्मा	२०/०५/२०२३	३२८	५२,६६०	ş
३२.	श्री. सुर्यकांत वामन सोरटे	२०/०५/२०२३	३२८	५२,६६०	γ
33.	श्री. एकनाथ पांडुरंग पाटील	२०/०५/२०२३	३२९	४२,६६,८९५	१
₹४.	श्री. कृष्णा गंगा भरसट	२०/०५/२०२३	३२९	४२,६६,८९५	2
३५.	श्री. भास्कर किसन पारधी	२०/०५/२०२३	३२९	४२,६६,८९५	ş
₹.	श्री. अशोक संभाजी पाटील	२०/०५/२०२३	३२९	४२,६६,८९५	γ
 पटर जो	टीस दि. २२ जन २०२३ रोजी मा	ने गरी ब कार्या		प्रदेगर दिली आहे	

सदर नोटीस दि. २२ जून २०२३ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे



सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित लि., मुंबई

स्वरुपात त्यांच्या दावाबाबत कागदोपत्री पुराव्यांच्या सत्य प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय युनिट क्र.१०४, १ला मजला, विकास प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी **लिमिटेड, ११वी बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१** येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून

श्री ग्लोबल टेडफिन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: जे. कुमार हाऊस, सीटीएस क्र.४४८, ४४८/१, ४४९, विलेपार्ले (पर्व). मंबई-४०००५७. महाराष्ट्र. भारत. दर::+९१-२२-६७७४३५५ फॅक्स:+९१-२२-२६७३०८१४, वेबसाईट:www.jkumar.com, ई-मेल:info@jkumar.com, investor.gtoevances@jkumar.com

कंपनीचे देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांश व समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाच्या (प्राधिकरण) डिमॅट खात्यात अनिवार्य हस्तांतरण.

विषय: (१) उर्वरित दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांशावर दावा करण्याचे स्मरण (२) गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाच्या (प्राधिकरण) डिमॅट खात्यात

सहकार मंत्रालय, भारत शासनद्वारे सूचित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम) सहवाचिता कंपनी कायदा २०१३

च्या लागु तरतुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे: कायद्याच्या कलम १२४(५) व (६) नुसार सहवाचिता नियमांसह तसेच त्यातील सुधारणा व फेरबदलासह वित्तीय वर्ष २०१५-१६ दरम्यान घोषित सर्व लाभांश आणि मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांश कंपनीकडून गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाकडे

नियमानुसार कोणत्याही भागधारकाद्वारे मागील ७ नियमित वर्षे किंवा त्यापेक्षा काळाकरित कोणतेही लाभांशावर दावा केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शेअर्स हे गुंतवणूकद शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाच्या (आयईपीएफ) खात्यात हस्तांरीत केले जाईल. तद्नुसार कंपनीचे समभाग जे लाभांशासंदर्भात आहेत त्यावरही मागील ७ वर्षात दावा केलेला नसल्यास आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केले जातील. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर होण्यापुर्वी वित्तीय वर्ष २०१५-१६ व पुढील

कालावधी दरम्यान घोषित लाभांशावर दावा करावा. नियमात नमूद तरतूदीनुसार ज्या संबंधीत भागधारकांचे योग्य कारवाईकरिता नियमाअंतर्गत आयईपीएप प्राधिकरणाच्या खात्यात शेअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना ई-मेलने १९ जून, २०२३ व वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने २१ जून, २०२३ रोजी कळविले आहे आणि कंपनीने अशा भागधारकांचे व ज्यांचे शेअर्स आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत केले जाणार आहे त्यांचे संपूर्ण तपशील अर्थात त्यांचा फोलिओ क्र., डिमॅट खाते तपशील www.jkumar.com वेबसाईटवर अपलोड केले आहे. संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी दावा न झालेले लाभांश व आयईपीएफ

प्राधिकरणाच्या खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्सचे तपशील पडताळून घ्यावे.

सेबी परिपत्रक क्र.३ नोव्हेंबर, २०२१ व १४ डिसेंबर, २०२१ नुसार वास्तविक स्वरुपात भागधारण असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी पुर्णपणे भरणा केलेले नमुना क्र.आयएसआय-१, नमुन क्र.आयएसआय-२, नमुना क्र.एसएच-१३ पाठवावेत. तसेच अन्य दस्तावेज जसे मुळ रद्द केलेला धनादेश, ज्यामध्ये त्यांचे खातेधारक म्हणून नाव, विनंतीपत्र पाठवावे. जर विद्युत स्वरुपात भागधारण असल्यास क्लायंट मास्टर यादीची प्रत तसेच विनंतीपत्र पाठवावे. उपरोक्त सेबी परिपत्रकानुसार केवायसी पर्तता फोलिओ व नामांकन तपशील असलेले वास्तविक स्वरूपातील शेअर्स धारक भागधारकांच्या बँक खात्यात थकबाकी लाभांश रक्कम थेट जमा केली जाईल. कुपया नोंद असावी की, बँक तपशील तुमच्या खात्या समोर नोंद नसल्यास जे आरटीए/ठेवीदार सहभागीदाराकडे असेल त्यात थकबाकी लाभांशाची रक्कम प्रक्रिया केली जाणार नाही.

जर संबंधीत भागधारकांकडुन कंपनीला **मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२३** पर्यंत कोणताही पत्रव्यवहा प्राप्त न झाल्यास नियमांच्या आवश्यकतेनुसार नियमात दिलेल्या कालावधीनुसार कॉर्पोरेट कारवाई नमुनाप्रमाणे आयईपीएफ प्राधिकरणाकडे सदर शेअर्स हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया कंपनी पुर्ण करेल भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, ज्यांचे अशा शेअर्स वरील सर्व प्राप्त लाभांसह आयईपीएफमध्ये इस्तांतरीत होणारे दावा न केलेले लाभांश व शेअर्स या दोन्हीकरिता, काही असल्यास, ते नियमाद्वारे विहित प्रक्रियेनंतर आवश्यक दस्तावेजांसह ऑनलाईन अर्ज (ई-फॉर्म आयईपीएफ-५) द्वारे अर्ज करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून त्यांना पुन्हा प्राप्त करता येईल. संपुर्ण नियमावली आयईपीएफ प्राधिकरणाच्य www.iepf.gov.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

डिमॅट स्वरूपात ज्या संबंधित भागधारकांचे खाते आहे अशा डिपॉझिटरीकडे आवश्यक सहकारी कारवाईद्वारे कळविले जाईल. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, सदर नियमाअंतर्गत विहितप्रमाणे आयइपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरण उद्देशाकरिता कंपनीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र संदर्भात त्यांच्या वेबसाईटवर कंपनीने अपलोड केलेले तपशील हे योग्य व यथोचित असेल.

भागधारकांना या प्रकरणात व नियमाबाबत काही माहीती/स्पष्टीकरण हवी असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी अर्थात बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना खाली नमुद तपशिलानुसार संपर्क करावा

बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कार्यालय क्र.एस६-२, ६वा मजला, पिन्नाकल बिझनेस पार्क,

अह्रा सेन्टरच्या पुढे, महाकाली गुंफा रोड,

अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ ई-मेल:investor@bigshareonline.com

दूर.:०२२-६२६३८२००, फॅक्स.:०२२-६२६३८२९९

जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस् लिमिटेडकरित

दिनांक: २२ जून, २०२३

जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस् लिमिटेड

सीआयएन:एल७४२१०एमएच१९९९पीएलसी१२२८८६

वर संदर्भीत अनुसुची (सदर मालमत्तेचे वर्णन)

जमीन प्लॉट क्र.७१/ए, क्षेत्रफळ ३३०.५० चौ.यार्डस् किंवा सरासरी तत्सम २७६.३३ चौ.मी. सीटीएस क्र.२०७ चा भाग, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई तसेच इंद्रायणी हाऊस म्हणून ज्ञात इमारतीचा तळ + वरील एक मजला आणि गॅरेज क्षेत्रफळ १८० चौ.फु. तसेच सिंधी एमीग्रन्टस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या अंतर्गत नोंद सोसायटी, नोंदणी क्र.बी-४२१, नोंद कार्यालय-सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई-४०००७१ या सोसायटीच्या भांडवलातील भागप्रमाणपत्र क्र.२१० (सदस्य नोंद क्र.२१०) अंतर्गत धारण अनुक्रमांक २०९१ ते २१०० (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- (रुपये पन्नास प्रत्येकी) चे १० (दहा) सर्वसाधारण शेअर्स.

दिनांक: २४ जून, २०२३ श्री. सुरज अय्यर भागीदार, मे. गणेश ॲण्ड कंपनी, ॲडव्होकेट ठेकाण: मुंबई

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आयकॉन (इम्पेक्स) एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड, सीआयएन: यु५१९००एमएच१९९३पीटीसी०७५६५४ असलेले कंपनी कायदा १९५६ च्या तरतुदी अंतर्गत स्थापन कंपनी आणि यांचे नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.६९, कलेक्टर्स कॉलनी, चेंबूर, मुंबई-४०००७४ (कंपनी) यांचे जमीन क्षेत्रफल ५१९.०५ चौ.मी. किंवा सरासरी, प्लॉट क्र.६९, सीटीएस क्र.३८०, गाव वाढवली, क्लेक्टर्स कॉलनी, चेंबूर, मुंबई (सदर जमीन), आयकॉन हाऊस म्हणून ज्ञात इमारत आणि गॅरेज या जागेच्या अधिकाराची चौकशी करण्याचे आम्हाला निर्देश आहेत. सदर जमीन, उपरोक्त इमारत व गॅरेज हे यापुढे संयुक्तपणे सदर मालमत्ता म्हणून संदर्भीत. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाबाबत कंपनीच्या विरोधात विक्री अदलाबदल, करारनामा, कंत्राट, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्क, ताबा भाडेपट्टा, वहिवाट, मालकी हक्क, वारसा हक्क, परिरक्षा, कायदेशीर हक्क, निवास अधिकार, वहिवाट अधिकार, मृत्युपत्र, बोजा, एफएसआय वापर किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी ते लेखी स्वरुपात त्यांच्या दावाबाबत कागदोपत्री रुराव्यांच्या सत्य प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय **युनिट क्र.१०४,** १ला मजला, विकास प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ११वी बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई–४००००१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा असे दावा आणि/किंवा आक्षेप त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

वर संदर्भीत अनुसुची (सदर जिमनीचे वर्णन)

जमीन क्षेत्रफळ ५१९.०५ चौ.मी. किंवा सरासरी, प्लॉट क्र.६९, सीटीएस क्र.३८० संबंधित जुने सर्व्हे क्र.६७, ६८, ६९, ७१, ७३, ७७ए, ७७बी, ७७डी, ७८, गाव वाढवली, क्लेक्टर्स कॉलनी, चेंबूर, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई उपनगर एमसीजीएमद्वारे करपात्र मालमत्ता कर, एमडब्ल्यु ०४ ११६१ ०० २ व एमडब्ल्यु ०४ ११६२ ०० ९ अंतर्गत असलेल्या जिमनीचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा

पुर्वेस वा त्या दिशेने: कलेक्टर्स कॉलनीचा प्लॉट क्र.६४;

पश्चिमेस वा त्या दिशेने: ३० फीट रस्ता; उत्तरेस वा त्या दिशेने: ३० फीट रस्ता;

दक्षिणेस वा त्या दिशेने: कलेक्टर्स कॉलनीचा प्लॉट क्र.६८.

तसेच आयकॉन हाऊस म्हणून ज्ञात इमारत ज्यामध्ये तळ + वरील दोन मजले समाविष्ट, प्रत्येकी मजल्यावर दोन फ्लॅटस् एकूण बिल्टअप क्षेत्रफळ ४८० चौ.मी. (तत्सम ५१७२ चौ.फु. किंवा सरासरी) आणि गॅरेज क्षेत्रफळ सुमारे १८० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र (१६.७३ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र).

दिनांक: २४.०६.२०२३

श्री. सुरज अय्यर (भागीदार) मे. गणेश ॲण्ड कं., वकील

जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पत । पत्ता: ६/६०३, दुग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई पत्ता:- ऑफिस क्र. ०२, पहिला मजला, बिल्डिंग नं. १०, कैवल्यधाम सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, टागोर नगर, विक्रोळॅ (पूर्व), मुंबई- ४०००८३.


_				,	
	शाखा :	ऐरोली / अनुक्रम	गंक १ ते १९		
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
१	श्री. शेलार सुधाकर बाळकृष्ण	03/04/2023	२१७७	११८५०६	१
2	श्री. चंद्रकांत मारुती सांगळे	03/04/2023	२१७७	११८५०६	ş
ş	श्री. गोमा चाहू मढवी	03/04/2023	२१७७	११८५०६	Х
γ	श्री. महेश जयंतीलाल भानुशाली	03/04/2023	२१७७	११८५०६	ų
ų	श्री. सुदत्त भगवान कांबळे	03/04/2023	२१७८	२३३१८४	Х
ξ	श्री. ज्ञानदेव बजरंग पवार	03/04/2023	२१७९	१८३३०४	8
b	सौ. रंजना ज्ञानदेव पवार	03/04/2023	२१७९	१८३३०४	3
۷	श्री. अनिल देविदास गांगुर्डे	03/04/2023	२१८०	३५५८२७	ч
٩	श्री. मुल्ला तौसीक मुन्नावर	03/04/2023	२१८१	२९४९९०	2
१०	श्री. दत्तात्रय आनंदा साळुंखे	03/04/2023	२१८१	२९४९९०	Х
११	श्री. राजेंद्र सिताराम जोशी	03/04/2023	२१८३	४७७१०९	१
१२	श्री. सिताराम गोविंद जोशी	03/04/2023	२१८३	४७७१०९	2
१३	श्री. नारायण भास्कर शिंगे	03/04/2023	२१८३	४७७१०९	8
१४	श्री. चंद्रकांत श्रीरंग जाधव	03/04/2023	२१८४	५७९१९७	3
१५	श्री. प्रशांत अशोक जगदाळे	03/04/2023	२१८४	५७९१९७	Х
१६	श्री. शांताराम मारुती तांबे	03/04/2023	२१८५	११६२९९७	2
१७	श्री. जयप्रकाश संभाजित यादव	03/04/2023	२१८५	११६२९९७	3
१८	सौ. रेणुका अमर कोळेकर	03/04/2023	२१८६	१११२१७७	٩
१९	श्री. अमर शामराव कोळेकर	03/04/2023	२१८६	१११२१७७	2
	शाखा : व	कामोठे / अनुक्र	मांक १ ते ३४		
१	श्री. पारबत नारायण उगले	03/04/२०२३	२१८७	२,०५,४९२/-	8
2	श्री. भगवानदीन रामगरीब गुप्ता	०३/०५/२०२३	२१८८	२,७३,१४५/-	3
3	श्री सिद्धांत जगदीश गायकवाड	03/06/2023	29//	2 193 8X0/-	×

3.2	त्रा. अमर शामराव काळकर	03/04/4043	४९८ ६	5557500	۲ ا		
शाखा: कामोठे / अनुक्रमांक १ ते ३४							
१	श्री. पारबत नारायण उगले	०३/०५/२०२३	२१८७	२,०५,४९२/-	У		
2	श्री. भगवानदीन रामगरीब गुप्ता	०३/०५/२०२३	२१८८	२,७३,१४५/-	ş		
ş	श्री. सिद्धांत जगदीश गायकवाड	०३/०५/२०२३	२१८८	२,७३,१४५/-	٧		
Х	सौ. पल्लवी विलास मत्रे	०३/०५/२०२३	२१८९	२,२६,९२२/-	१		
ų	श्री. वैभव बाळकृष्ण दळवी	०३/०५/२०२३	२१८९	२,२६,९२२/-	2		
ξ	श्री. युवराज अशोक काळे	०३/०५/२०२३	२१८९	२,२६,९२२/-	γ		
G	श्री. देवानंद संपत शेंडगे	०३/०५/२०२३	२१९०	२,८६,१८०/-	१		
۷	श्री. विशाल मारुती सुपने	०३/०५/२०२३	२१९०	२,८६,१८०/-	2		
9	श्री. विलास दादा शेंडगे	०३/०५/२०२३	२१९०	२,८६,१८०/-	ş		
१०	श्री. दिपक रघुनाथ शेंडगे	०३/०५/२०२३	२१९०	२,८६,१८०/-	8		
११	श्री. पारबत नारायण उगले	०३/०५/२०२३	२१९१	३१,१६२/-	2		
१२	श्री. दिपक मारुती कांबळे	०३/०५/२०२३	२१९१	३१,१६२/-	ş		
१३	श्री. प्रितम वसंत पाडावे	०३/०५/२०२३	२१९२	२,५०,१२७/-	2		
१४	श्री. अशोक भिवा खवळे	०३/०५/२०२३	२१९३	६५,४७४/-	१		
१५	श्री. दिपक सुभाष आवळे	०३/०५/२०२३	२१९३	६५,४७४/-	2		
१६	श्री. उत्तम बाबू भोसले	०३/०५/२०२३	२१९३	६५,४७४/-	æ		
१७	श्री. महेश वसंत खवळे	०३/०५/२०२३	२१९३	६५,४७४/-	8		
१८	सौ. मनिषा विठ्ठल रायगुडे	०३/०५/२०२३	२१९४	२,६९,४५२/-	१		
१९	श्री. विठ्ठल श्रीरंग रायगुडे	०३/०५/२०२३	२१९४	२,६९,४५२/-	7		
२०	श्री. विलास मुगुटराव फडतरे	०३/०५/२०२३	२१९४	२,६९,४५२/-	ş		
२१	श्री. दादासाहेब दत्तात्रय जगदाळे	०३/०५/२०२३	२१९४	२,६९,४५२/-	٧		
22	श्री. हरिदास सदानंद कडु	०३/०५/२०२३	२१९५	२,६०,७८८/-	१		
२३	सौ. चेतना हरिदास कडु	०३/०५/२०२३	२१९५	२,६०,७८८/-	2		
२४	श्री. जितेश मच्छिंद्र कोकणे	०३/०५/२०२३	२१९५	२,६०,७८८/-	٧		
२५	श्री. संतोष नारायण सावंत	03/04/2023	२१९५	२.६०.७८८/-	ų		

२६	श्री. सुनिल पांडुरंग विचारे	०३/०५/२०२३	२१९६	१८,९१,९७०/-	
२७	श्री. सुनिल नारायण मोरे	०३/०५/२०२३	२१९६	१८,९१,९७०/-	
२८	सौ. ऋतिका प्रथमेश सातार्डेकर	०३/०५/२०२३	२१९६	१८,९१,९७०/-	
२९	सौ. उर्मिला शरद येरुणकर	०३/०५/२०२३	२१९६	१८,९१,९७०/-	
30	श्री. जयेश सुभाष विचारे	०३/०५/२०२३	२१९६	१८,९१,९७०/-	
३१	सौ. प्रगती प्रदीप सावंत	०३/०५/२०२३	२१९६	१८,९१,९७०/-	
37	श्री. महेश सुभाष विचारे	०३/०५/२०२३	२१९६	१८,९१,९७०/-	8
33	श्री. नानासाहेब बाबुराव नांगरे	०३/०५/२०२३	२१९७	३,७९,११७/-	
38	सौ. गिता सुनिल पुजारी	०३/०५/२०२३	२१९७	३,७९,११७/-	
	शाखा: क	ोपरखैरणे / अनु	क्रमांक १ ते	9	
१	श्री. गायकवाड कृष्णा गंगाधर	०३/०५/२०२३	२१९८	९२९१०	
?	श्री. कांबळे मेघनाथ जालिंदर	०३/०५/२०२३	२१९८	९२९१०	
ş	श्री. लिंगायत नागेश रविंद्र	०३/०५/२०२३	२१९८	९२९१०	
γ	श्री. मोहम्मद हुसैन गुल अब्दुल	०३/०५/२०२३	२१९९	२४३७४४	
ų	श्री. कबाडी रुमी अहमद इम्पीयाज	०३/०५/२०२३	२१९९	२४३७४४	
ξ	श्री. मोहम्मद मसिहौर मो. मामून	०३/०५/२०२३	२२००	३१५१०९	
b	श्री. जाधव महेश दत्तात्रय	०३/०५/२०२३	2200	३१५१०९	
۷	श्री. भातुसे महेश कोंडीराम	०३/०५/२०२३	२२००	३१५१०९	
٩	श्री. जाधव नारायण काशिनाथ	0३/0५/२०२३	२२०१	१०१३१४	
	शाखा :	- नेरुळ / अनुक्रमां	ंक १ ते २३		
१	सौ. विचारे संगिता अविनाश	03/04/2023	२०६४	१,१०,३४२/-	
2	सौ. शिंदे योगिता स्वानंद	०३/०५/२०२३	२०६५	१,६८,६०९/-	
3	श्री. मेडतिया रूपाराम लाघाजी	०३/०५/२०२३	२०६६	१,९७,३८६/-	
Х	श्री चौधरी भिकाराम मुलाराम	03/04/2023	२०६६	१,९७,३८६/-	
ų	थ्री. सिंग सुखचैन ग्यान	०३/०५/२०२३	२०६६	१,९७,३८६/-	
ξ	श्री.सत्रे उमेश सुखदेव	०३/०५/२०२३	२०६७	१,०२,७९१/-	
(9	श्री. दोरजे गणेश खाशाबा	०३/०५/२०२३	२०६७	१,०२,७९१/-	٠
۷	थ्री. कवडे सुनिल रामचंद्र	०३/०५/२०२३	२०६८	१,५८,११८/-	
9	श्री. विरकर मारुती धुळा	03/04/2023	२०६८	१,५८,११८/-	_
१०	थ्री. पाटील रतिकेत रंगराव	03/04/2023	२०६९	३,२७,७९३/-	
88	श्री. पिंगळे संदिपन भागाजी	03/04/2023	2060	3,38,466/-	
१२	श्री. दरेकर धुळा बाबा	03/04/2023	2060	3,38,466/-	_
१३	श्री. दुबे यादवेंद्र अक्षयकुमार	03/04/2023	२०७१	२,७१,६७९/-	
88	श्री. गवस बिलाल रमदुल	03/04/2023	२०७१	२,७१,६७९/-	
१५	श्री. तामखेडे सुनिल लक्ष्मण	03/04/2023	२०७१	२,७१,६७९/-	
१६	श्री. पांडे देवीप्रसाद कैलाशनाथ	03/04/2023	२०७१	२,७१,६७९/-	۰
१७	श्री. तिकोणे श्रीराम धोंडीबा	03/04/2023	२०७२	१,११,७२७/-	
१८	श्री. पाटील अजय पाडुरंग	03/04/2023	२०७२	१,११,७२७/-	
	सौ. काळे पुष्पा अविनाश	03/04/2023	२०७२	१,११,७२७/-	
१९	श्री. जैसवाल धमेंद्र वाला	03/04/2023	२०७३	६५,०६,१७३/-	
१९ २०		11 11 11 14			
२०		03/04/2023	50193	1 64.06.81931-	
२० २१	सौ.मालवणकर पुर्वी मधुकर	03/04/2023	२०७३ २०७४	६५,०६,१७३/-	
२०		03/04/2023 03/04/2023 03/04/2023	२०७३ २०७४ २०७४	८८,०३,११०/- ८८,०३,११०/-	

३०/०६/२०२३ रोजी दुपारी २२:३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर रहावे. या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे

वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.



उप निबंधक, सहकारी संस्था. (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई